

Asia Capital Limited

(A BSE Listed NBFC) CIN: L65993MH1983PLC342502 Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhbhai Patel Road,

Vile Parle (West), Mumbai - 400056

Date: February 06, 2025

To BSE Limited Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai-400 001

Sub: Newspaper publication pertaining to Unaudited Financial Results of the Company for the

quarter and nine months ended December 31, 2024

Ref: Scrip Code: 538777

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024 published in following newspaper on February 06, 2025:

- 1. ACTIVE TIMES (English Newspaper)
- 2. MUMBAI LAKSHADEEP Mumbai (Marathi Newspaper)

Kindly take the above information in your records.

For ASIA CAPITAL LIMITED

prateek sharma Digitally signed by prateek sharma
Date: 2025.02.06
12:20:49 +05'30'

Prateek Sharma Company Secretary and Compliance Officer M. No. A49283

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Late Mr. Jayantilal Somchand Harla and Late Mrs. Manjula J. Harla were the owners of Flat No. Somehand Haria and Late Mrs. Manjula J. Haria were the owners of Flat No. C-3, on the Ground Floor, in the building of the society known as "New Hill Park Co-op Housing Society Ltd.," situated at Ovari Pada, Dahisar (East), Mumbai – 400068, admeasuring 406 Sq. Ft. Carpet Area, and lying on the plot of land bearing C. T. S. No. 1671, Village Dahlsar, Taluka Borivall, District Mumbai Suburban, Greater Mumbai, (hereinafter referred to as the "Sald Flat"). Additionally, they held 5 (Five) fully paid-up Shares of Rs.50/- (Rupees Fifty) each, bearing distinctive numbers 381 to 385 (both inclusive) under Share Certificate No. 77, (hereinafter referred to as the "Said Shares"). The original agreement made between Mr. Anrattal Somchand Haria (Seller) and Late Mr. Jayantilal Somchand Haria and Late Mrs. Manjula J. Haria (Purchasers) and the original share certificate held in New Hill Park Co-op

(Purchasers) and the original share certificate held in New Hill Park Co-op Housing Society Ltd., have been lost or misplaced and cannot be found. A complaint regarding the lost/misplaced documents has been lodged at Dahisa Police Station under Lost Report No.: 16699-2025 dated 05/02/2025.

Police Station under Lost Report No.: 16699-2025 dated 05/02/2025. Late Mr. Jayantilal Somchand Haria passed away intestate on 01-06-2016, and Late Mrs. Manjula J. Haria passed away intestate on 13-07-2006, leaving behind their only surviving legal heirs, their married Daughters Mrs. Jigna Piyush Shah and Mrs. Bhavisha Paresh Shah. Any person(s) having any right, title, interest, claim, or demand in respect of the said flat and/or said shares, whether by inheritance, mortgage, sale, lease, gift, exchange, or otherwise, is hereby required to submit their claim(s) along with supporting documents to the undersigned at the address mentioned health supporting documents to the undersigned at the address mentioned below within **Fifteen (15) days** from the date of publication of this notice.

If no claims are received within the stipulated period, it shall be deemed that no person(s) has any right, title, interest, or claim in respect of the said flat and

shares, and the matter will be dealt with accordingly.

Darshankumar Rita (Advocate High Court) Shop No. 2, Navroj Apartment, S. V. Road Dahisar (East), Mumbai - 400068. Place: Mumbai Date: 06.02.2025 Email - darshan.rita@gmail.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that late Mr. Chandrakant Ghelabhai Patel was the owner of Flat No. 14, on the 3rd Floor, BREEZY APARTMENTS C0-0P. HSG. SOC. LTD., Building No. C/6, situated a Jeevan Bima Nagar, L. I. C. Colony, Borivali West, Mumbal - 400103, admeasuring 724 Sq. Ft. Carpet area, on a plot of land bearing C.T.S. No. 1326 of Village Eksar, Taluka Bortvall, Mumbal Suburban District (hereinafter referred to as the "Said Flat").

Additionally, he is holding 5 (Five) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees

Fifty) each, bearing distinctive numbers 66 to 70 (both inclusive) under Share Certificate No. 14 (hereinafter referred to as the "Said Shares". ssued by the said Society.

The original allotment letter issued to Late Mr. Chandrakant Ghelabha Patel in the year 1972 by Life insurance Corporation of India has been lost or misplaced and cannot be found. A complaint regarding the loss/misplacement of the said document has been lodged at MHB Colony Police Station under Lost Report No.: 16543-2025 dated 05/02/2025. As of

today, the said allotment letter remains untraceable. It is further stated that Late Mr. Chandrakant Ghelabhai Patel passec away intestate on 11/06/2000 in U.S.A., leaving behind his wife, Late Mrs. Shanta Patel, who also passed away intestate on 18/09/2017 in U.S.A. His only surviving legal heirs are his Sons, Vikram Chandrakant Patel, Sanjay Chandrakant Patel and Jayesh Chandrakant Patel, as well a his married Daughter, Mrs. Sugna V. Patel. There are no other known lega heirs or claimants.

Any person(s) having any right, title, interest, claim, or demand whatsoeve in respect of the said flat and/or said shares, whether by way of inheritance, mortgage, sale, lease, gift, exchange, or otherwise, is hereby required to submit their claim(s) along with the necessary supporting documents to the undersigned at the address mentioned below within 15

(Fifteen) days from the date of publication of this notice. f no such claim(s) are received within the stipulated period, it shall be deemed that no person(s) has any right, title, interest, or claim in respect of the said flat and said shares, and the matter shall be dealt with accordingly

Darshankumar Rita (Advocate High Court) Shop No. 2, Navroj Apartment, S. V. Road Dahisar (East), Mumbai - 400068 Place: Mumbai Email - darshan.rita@gmail.com Date: 06.02.2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my client, whereby I am verify the title of **Mohammed Hussain Gulab Maniyar** for Flat No. 4 (Principal Agreement) and presently Shop No. 4-B on the Ground floor of building Ishavashayam, admeasuring approx. 168 out of 500 Sq.ft. built-up in New Adarsh Co-op. Hsg. Soc. Ltd. at Mumbra, Thane - 400612; situated, lying and being on land bearing Survey No. 137, Plot No. 6 of Village Mumbra, Taluka Thane, District Thane adm 654 Sq.yards, alongwith membership in the Society [Society has not issued Share Certificate], hereinafter referred to as 'Said Property' who has derived his title pursuant to Notarized Agreement for Sale dated 31-01-2022 executed by Shaheen Mubarak Mulani (Transferor) AND Mohammed Hussain Gulab Maniyar (Transferee). It is represented that the Original Agreement for Sale dated 16-07-1999 between Anuradha Moreshwar Sahastrabudhe (Transferor) AND Parveen Nijamuddin Malik (Transferee) and Regd. Transfer Deed dated 06-06-2005 between Parveer Nijamuddin Malik (Vendor) AND Murtuza Abbas Nulwalla (Purchasers) under No. TNN-2-3618-2005 is not available/lost/misplaced. Lost complaint for the same i

All / any person/s finding the lost/misplaced document and all / any person/s having any claim of any nature whatsoever in the said Property by way of sale exchange, lease, license, trust, lien, easement inheritance, possession, attachment, lis pendens, mortgage, charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived and our clients will complete the transactions without reference to such claims, if any.

Dated 06th day of February, 2025.

08/06/2006 without making nomination.

Place – Mumbai

Date - 06/02/2025.

Late Shamadevi R. Kanojia (Lamadevi R. Kanojia) a member of Sagbaug Snehsagar S.R.A CHS Ltd. having address at Sagbauag

Marol, Andheri (East), Mumbai 400059, and folding Flat no 107 n Building NO-4B, INV NO-275. She Died On 03/01/2021 and Husband Shree Ramsunder Badan Kanojia also Died in

The society hereby invites claims and objection from the heir or The society needy invites claims and objection from the field of other claimants/objector or objection to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property

of the society within a period of 15 days from the publication of

this notice with conies of such documents and other proof in

support of his/her claim/objection for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the

society if no claim /objection are received within the period

prescribed above the society shall be free to deal with the shares

nd interest of the deceased member in the capital/property one society in such manner as is provided under the Bye-laws of

the society. The claims/objections is any received by the society

for transfer of shares and interest of the deceased member in the

capital /property of the society shall be dealt with in the manner provided under Bey-law of the society is available for inspection by the claimants /objectors in the office of the society /with the secretary of the society between 10.00 am to 5.00 pm from the

date of publication of this notice till the date of expiry of its period For and on behalf of the Sagbaug Snehsagar S.R.A CHS Ltd

Hon. Secretary

Sagbaug Snehsagar S.R.A CHS Ltd.

ADVOCATE SEEMA DESA 8/10, New Chapra Bldg., Guru Nanak Road, Bandra (West), Mumbai - 400050.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my client, whereby I am verify the title of Kausar Mulla Shabbir Bhai Mithaiwala for Flat No. 307, 3rd floor, Saifee Manzil, Wing B, adm. 475 Sq. ft. built-up, Saifee Manzil Co-op Hsg Soc Ltd., Andheri Mumbai - 400059; situated, lying and being on land bearing CTS No. 1297, Survey No. 152/4 Plot No. 30 of Village Marol, Taluka Andheri, District Mumbai Suburban alongwith membership in the Society under Share Certificate No. 44, hereinafter referred to as 'Said Property' who has derived his title pursuant to Regd. Agreement dt 13-07-2001 by Nooruddin Ebrahim Mithaiwala (Transferor) AND Kausar Mulla Shabbii Bhai Mithaiwala (Transferee) under no. BDR-1-7141-2001. It is represented that the Original Agreement for Sale in favour of Abdeali Fidahusain Sabuwala, the Origina Purchaser is not available/lost/misplaced.

All / any person/s finding the lost/misplaced document and all / any person/s having any claim of any nature whatsoever in the said Property by way of sale, exchange lease, license, trust, lien, easement inheritance, possession, attachment, lis pendens mortgage, charge, gift or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing alongwith supporting documentary evidence to the undersigned, within 15 days from the date of publication of this present notice. Failing to respond the same shall be deemed to have been waived and our clients will complete the transactions without reference to such claims, if any,

Dated 06th day of February, 2025.

Advocate SEEMA DESAI 8/10, New Chapra Bldg., Guru Nanak Road, Bandra West, Mumbai 400050.

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

Om Building Cooperative Housing Society Limited, duly registered under Maharashtra Society Cooperative Societies Act, 1960 bearing Registration No BOM/HSG-1315 of 1967 having its registered address at Terrace Room, Om Building CHS., Plot Nos. 37 & 38 (part), cadastral Survey No. 494/10 (Matunga division) Dadar-Matunga, Mumbai ("Owner") have represented that by virtue of Indenture dated 13/03/1967 they have become absolute owner and/or otherwise well and sufficiently entitled to all those pieces and parcels of land bearing Plot Nos. 37 & 38 (part), forming part of New Survey No. 792 bearing cadastral Survey No. 494/10 (Matunga division) admeasuring 542 sq. yards equivalent to 454.51 sq. mtrs lying, being and situate at Dadar-Matunga, Estate of the Bombay Municipality, Mumbai along with structure standing thereon comprising of ground floor & two upper floors (hereinafter referred to as said property for the sake of brevity).

Om Building Cooperative Housing Society Limited have further represented and assured that their title to the said property is free from any previous sale, exchange, mortgage, charge, gift, inheritance, lien, license, hypothecation, preemption or other disposition and the same is clear, marketable and free from any encumbrance and that they have absolute right, title and interest to deal with the said property in the manner they deem fit and proper.

Om Building Cooperative Housing Society Limited have further represente to have unanimously resolved in their Special General Body Meeting dated held on 30th November 2024, to appoint M/s. Aansh Buildcon having office at 1th floor Yojit Estate, A39, Road No. 11, Wagle Estate, MIDC, Thane West - 400604 ("Developer"), as the Developer for redeveloping the said property.

Any person/s or party/parties having any claim, right, title, share or interest in the said property or objection for the aforementioned grant of redevelopment rights upon the said property in favour of my client may raise their objection in writing along with all the relevant documents on the address mentioned herein below within 14 days from the date of this Public Notice, failing which my client shall be at liberty to undertake the redevelopment of the said property without any restrictions whatsoever and upon lapse of said 14 days, it shall be presumed that there are no claims, objections etc. of any nature whatsoever for the aforementioned grant of redevelopment rights.

Having Office at flat No.1, Ground Floor, Sal Tirth CHS, Behind Ka se Kulcha Hotel, Panchpakhadi, Thane (W)- 400602

Adv. Tejas R. Tipre

RISA INTERNATIONAL LTD

CIN: L99999MH1993PLC071062
7, PLOT - 27/33, BEAUMON CHAMBERS, NAGINDAS MASTER LANE, HUTATMA CHOWK, FORT MUMBAI Mumbai City - 400001
email: risainternationalltd@gmail.com, website: www.risainternational.in

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended on 31st

	December, 2024 (Rs. in Lakhs except EPS)								
SL		Q	uarter Endec	l	Nine Mon	ths Ended	Year Ended		
No		31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.2024 Audited		
Α	Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00		
В	Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00		
1	Total Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00		
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(9.27)	(10.19)	(9.61)	(31.39)	(1467.80)	(1477.24)		
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(9.27)	(10.19)	(9.61)	(31.39)	(1467.80)	(1477.24)		
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(9.27)	(10.19)	(9.61)	(31.39)	(1467.80)	(1477.24)		
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(9.27)	(10.19)	(9.61)	(31.39)	(1467 90)	(1477.24)		
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each)	<u> </u>	3190.01	3190.01	3190.01	3190.01	3190.01		
7	Earning Per Share	5.55.01	5.50.01	5.55.61	5.55.51	0.00.01	5.50.01		
	1. Basic	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.02)	(0.92)	(0.93)		
	2. Diluted	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.02)	(0.92)	(0.93)		

oftes:

The Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2024 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 05th February, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out Audit of these results.

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary.

These financial results are available on the Company's website www.risainternational.in and website of BSE where the carried of the Company are listed.

equity shares of the Company are listed.

For and on behalf of the Board

Abhinandan Jai

DIN: 03199953

Wholetime Director & CFO

Date: 05.02.2025

PUBLIC NOTICE

This is Public Notice that my client MR.CHANCHAL SINGH BALWINDER SINGH KALSI, residing at Flat no.402, Plot no. 225, Avaneesh CHS Ltd, Sector-13. Kharghar, Raigarh, Maharashtra-410210, and now the Current Owner of the said Premises Located at AVANEESH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, Plot no.225, Sector-13, Khardhar, Navi Mumbai-410210 is Jointly Owned by Mr.Chanchal Singh Balwinder Singh Kalsi (My Client) and Late Mr. Balwinder Singh J. Kalsi, and the said property was mortgaged with Piramal Capital & Housing Finance Ltd (PCHFL) having Loan Reference no. 14000001068 and Customer ID 970988. Whereas My Client i.e MR.CHANCHAL SINGH BALWINDER SINGH KALSI is the only legal heir of Late Mr. Balwinder Singh J.Kalsi, If any person / institution / Bank has any right, title on and interest in respect of the said room premises by way of sale, gift, lease, inheritance heirship, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment, lock and key finance, private mortgage or otherwise, is hereby required to make the same known in writing to the undersigned, along with the documents in support thereof, within 15 (Fifteen) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and my client will be free to complete the transaction without reference to such clair

Yours faithfully

(Adv. Kuldeep Yadav) Address:- Shop no. B2, Hemant Manjrekar Market Near Guru Nanak School GTB Nagar, Mumbai-400037, Contact no.: 7302505143

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my client SHIVANIK PRAKASH CHAVAN egal heir of late SHRI PRAKASH PANDURANG CHAVAN was owner of FLAT NO. 208, BUILDING NO. D-31, RASHTRIYA
MAZDOOR GOKULDHAM UNIT NO.14 MAZDOOR GOVULDHAM UNIT NU.14 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., GOKULDHAM, GEN. A.K. VAIDYA MARG, GOREGAON (E) MUMBAI - 400 063. LATE SHRI PRAKASH PANDURANG CHAVAN WAS expired on 28.07.24. my client is legal heir representatives of above mentioned deceased for the said flat.

That if any person/s claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature pertaining to the hereby called upon to inform and contact with me, alongwith relevant documents, within 14 days of publication of this Public Notice, failing which, it will be presume that there is no right, or claim by anyone and the same has been waived. Date: 05/02/2025

SHUSHIL O. SHUKLA ADVOCATE HIGH COURT, BOMBAY Aakash, B-23/302/A, Gokul Dham, Filmcity Road, Goregoan (East), Mumbai - 400 063.

Asia Capital Limited

CIN: L65993MH1983PLC342502
Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vallabhbhai Patel Road, Vile Parle (W), Mumbai- 400 056
Phone: 022-26100787/801/802 Email: info@asiacapital.in Website: www.asiacapital.in
Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter

	and nine months ended December 31, 2024 (Rupees in Laki							
			Quarter ended			nonths	Year endec	
	Particular	31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31.03.2024	
<u> </u>		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1.	Total Income from operations (net)	17.00	13.45	13.20	43.98	38.96	54.45	
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (before							
ll	Exceptional and/or Extraordinary items)	11.31	9.82	6.08	32.28	18.20	27.54	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after							
ll	Exceptional and/or Extraordinary items#)	11.31	9.82	6.08	32.28	18.20	27.54	
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after							
	Exceptional and/or Extraordinary items)	8.81	7.62	4.78	25.13	13.83	20.46	
5.	Total Comprehensive Income for the period							
ll	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and							
	other Comprehensive Income (after tax)]	8.81	7.62	4.78	25.13	13.83	20.46	
6.	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)	309.20	309.20	309.20	309.20	309.20	309.20	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown							
	in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-			175.00	
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each)							
	(for continuing and discontinued operations)							
	1.Basic:	0.28	0.24	0.15	0.81	0.45	0.66	
	2 Diluted:	0.28	0.24	0.15	0.81	0.45	0.66	
<u> </u>	l .							

The above Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on February 05, 2025 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. An Limited Review Report as required as per the listing agreement has been carried out by the Statutory Auditors of the Company.

Previous period figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to conform to the current period's classification.

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and Company's website: https://www.asiacapital.in



By the order of the Board For Asia Capital Limited Santosh Suresh Choudhary Managing Director DIN: 05245122



SHRIRAM City

Place: Mumbai

Dated: February 05, 2025

Shriram Finance Limited

(Earlier known as Shriram City Union Finance Limited). Reg. Off.: 14A, Sri Towers, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai-600 032; Branch Off: Solitaire Corporate park, Building No 10,1062, 6th Floor, Guru Hargovindji

Marg, Chakala, Andheri East, Mumbai - 400 093 Website: www.shriramfinance.in

DEMAND NOTICE

Note: "It is informed that "SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHRIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHRIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022)."

Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from Shriram Finance Limited (Formerly Known as SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED). We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non-Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of Shriram Finance Limited under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount/ mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc. until the date of payment within 60 days from the date of

The notices issued to them on their last known addresses have un-served and as such they are hereby informed by way of

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Co-Borrower(S)	Amount	Secured Assets
FASHION HUB Shop no 2 ground floor Charkop Sagar Manthan,co	under Section 13(2) of the Said Act, to pay us a	All that Piece and Parcel of Shop No. 2,
OPERATIVE SOCIETY LTD PLOT NO 213 SECTOR 4, CHARKOP, KANDIVLAI WEST,400067	sum of Rs. 5652582/- as on 31/01/2025 in	Ground Floor, Charkop Sagar Manthan CHSL,
ASHOK B SARVANKAR ROOM NO 324/B 28 PRABODHANKAR SOCIETY SEKTAR NO 3,CHARKOP RSC 32 APANA BAZAR,CHARKOP, KANDIVLAI WEST, MAHARASHTRA, 400067	accordance to the calculation furnished in Schedule II hereunder, along with further interest and charges, as	Plot No. 213, Sector 4 CTS No. 1C1/560, Charkop Road, RDP 08, Village Kandivali,
MAULI MEDICO AND GENERAL STORES	ilitatest and charges, as	Kandivali West, Taluka

DATTA MANDIR CROSS ROAD SHOP NO 44 CHAWL NO 3,LAXMIBAI DEVJI CHAWL DHANUKARWADI **GAVDEVI ROAD CHARKOP KANDIVI AI** WEST.MAHARASHTRA.400067 SANIKA ASHOK SARVANKAR ROOM NO 28 PLOT NO 324 PRABODHANKAR, CHS LTD NEAR

SAIBABA MANDIR SECTOR 3 CHARKOPCHARKOP KANDIVLAI WEST, MAHARASHTRA,400067

Loan Agreement : CDBDRLP2208040001 NPA DATE- 03/01/2025 Date Of Demand Notice: 04/02/2025

MAULI MEDICO AND GENERAL STORES

DATTA MANDIR CROSS ROAD SHOP NO 44 CHAWL NO 3,LAXMIBAI DEVJI CHAWL DHANUKARWADI **GAVDEVI ROAD, CHARKOP, KANDIVLAI** WEST, MAHARASHTRA, 400067

FASHION HUB SHOP NO 2 GROUND FLOOR CHARKOP **SAGAR MANTHAN, CO OPERATIVE SOCIETY LTD** PLOT NO 213 SECTOR 4, CHARKOP, KANDIVLAI WEST, 400067

ROOM NO 324/B 28 PRABODHANKAR SOCIETY SEKTAR NO 3,CHARKOP RSC 32 APANA BAZAR,CHARKOP, KANDIVLAI WEST.MAHARASHTRA.400067 SANIKA ASHOK SARVANKAR

ASHOK B SARVANKAR

ROOM NO 28 PLOT NO 324 PRABODHANKAR, CHS LTD **NEAR SAIBABA MANDIR SECTOR 3 CHARKOP, CHARKOP,** KANDIVLAI WEST.MAHARASHTRA.400067 Loan Agreement: CDBDRLP2301090002

NPA DATE- 03/01/2025 | Date Of Demand Notice: 04/02/2025

under Section 13(2) of All that Piece and the Said Act, to pay us a Parcel of Room No. Bsum of Rs. 3850647/-28, Plot No. 324, as on 31/01/2025 in Prabodhankar CHSL accordance to the Near Saibaba Temple, calculation furnished in Charkop Sector 3, Schedule II hereunder, R.S.C 32, Kandivali along with further West Mumbai 400 interest and charges, as | 067. per terms and conditions of the

per terms and

conditions of the

mentioned Loan

agreements

Loan Amount

Rs . 5850000/-

mentioned Loan

agreements.

Loan Amount

Rs . 4000000/-

Borivali District

Mumbai 400 067

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their legal heirs or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60

the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under. Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of

days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and

his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor. Place: Mumbai Sd/- Authorised Officer Shriram Finance Ltd Date: 06-02-2025

BAJAJ FINANCE LIMITED B FINSERV Registered Office: Bajaj Auto Limited Complex, Mumbai - Pune Road, Akurdi, Pune - 411035 Branch Offices: Bajaj Finance Ltd, Ranka Mall Second Floor Jaistamb Chowk Old Cotton Market Road Ne Balaii Mandir Amravati Maharashtra 444601 Demand Notice Under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

Undersigned being the Authorized Officer of M/s Bajaj Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s) Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e., defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there on for Home loan(s)/Loan(s) Against Property advanced to them by Bajaj Finance Limited and as consequence the loan(s) have become Non Performing Assets (N.P.A's). Accordingly, notices were issued to them under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and rules there to on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time.

Loan Account No. Name of Description of Secured Immovable Property Demand Notice Date & Amount & Addresses 478LAP33021133 All that piece and parcel of the property within the limits of Municipal 13/01/2025 Rajesh Bhatakar, Asmita Rajesi Copproration Amravati and within the Jurisdiction of Sub Registrar Office Amravati A Shop No. 215 and 216 on Uppar Ground Floor Having Area 160.87 Sq.ft. (14.9 Sq. Mtrs.) Each I.E. Total Admeasuring 321.74 Sq.ft. (29.80 Sq. Mtrs.) Forming The Part of Complex Known As "Matoshri Complex" Situated at New Area Badnera Developed on Nazul Plot No.5/10 Admeasuring 7436.7 Sq. Ft. Having Nazul Sheet No.13d Mouje Rs.20.99.514/-Roth At Add: - New Town Panch (Rupees Twenty .akh Ninety-Nine Bangla New Rathi Nagar Badner Amdapur Amravati Amravati Maharashtra 444701 Thousand Five Hundred Fourteen Only) as on 07/01/25 Badnera To, Dist.- Amravati, Bounded As - East: - Other Plot West: ddressee No. 2 is Co-Borrowers) Passage of Market As Road North: - Shop No.214 South: - Shop No.217.

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers / Co-Borrowers. Guarantors are advised to make th payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice, failing which (withou prejudice to any other right remedy available with Bajai Finance Limited) further steps for taking possession of the Secured Assets brejource of any other injuriency available with legal minutes timited intuities steps for learning bussession to the Security Mortgage Property will be initiated as per provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets an Enforcement of Security Interest Act, 2002. The parties named above are also advised not to alienate, create third party interest i he above-mentioned properties. On which Bajaj Finance Limited has the charge.

Date: 06.02.2025 **Authorized Office** Bajaj Finance Limited

AUCTION CUM SALE BY INVITING TENDERS FROM PUBLIC

Pursuant to taking possession of the secured asset Mortgaged Property, by the Authorized Officer of Capri Global Housing Finance Limited (CGHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 for the recovery of amount due from borrower/s, expression of interest/offer is invited from the public, offer can be given from any intended purchaser to purchase the Movable article find inside the secured asset, after checking the inventory of movable article which is with undersigned and also after inspecting the movable article in person. The Movable article, is in the physical possession of the undersigned, sale is being made on "AS IS WHERE IS & AS IS WHAT IS & Whatever There is" Basis, particulars of which are given below:-

Borrower(s) / Co-Borrower(s) Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property in which movable articleis present for inspection	Reserve price	EMD	Details of Movable Items:	Date of Inspection of property
Mr. Rajendra Vishnu Bhusari ("Borrower") Mrs. SumItra Rajendra Bhusari (Co-borrower) LOAN ACCOUNT No. LNHLSAT000003136	09.06.2022 Rs. 28,96,324/- (Rupees Twenty Eight Lakh Ninety Six Thousand Three Hundred and Twenty Four Only)	All Piece and Parcel of Gat No. 44/13, Milkat No. 6985, Koregaon and Dist – Satara, Maharashtra – 415501		Rs. 1,100/- (Rupees One Thousand One Hundred Only)	itoilio.	18-Feb-2025 Between 11 PM to 2 PM 19-Feb-2025 EMD Last Date By 3:00 PM 20-Feb-2025 Date of Auction

 Date of inspection of the Movable article is 18–Feb-2025 between 11:00 hrs – 14:00 hrs. 2. Last date of submission of sealed offers in the prescribed tender forms is 19—Feb-2025 till 3 pm at the branch office Plot No 301-302, Third floor, 927, Sanas Memories, F.C.Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra-411004. Tenders that are not filled up or tenders received beyond last date will be considered as nvalid tender and shall accordingly be rejected

3. Date of opening of the offers for movable items is 20-Feb-2025 at the above mentioned branch office address at 11:00 hrs the tender will be opened in the 4. Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due

5. The payments shall be payable through DD in favour of "Capri Global Housing Finance Limited" payable at Pune.

6. The notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the movable article as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.

7. The detail terms and conditions of the sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are available at the above branch office.
8. The movable article will be sold to the highest bidder. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary.

9.Company is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company.

For further details, Contact Authorised Officer: Vinit Salunkhe Mo. No. 9028231313, E-mail ID: vinit.salunkhe@caprihomeloans.com. Branch office Plot No 301-302, Third floor, 927, Sanas Memories, F.C.Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra-411004

Place: PUNE Date:-06-Feb-2025 Sd/- Authorised Officer Capri Global Housing Finance Limited



जाहीर सूचना ज्या कोणासह संबंधित आहे ते								
	र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, एचडीएफसी बँक लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालयः चडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र–४०००१३ यांचे खालील							
					राष्ट्र-४०००१३ याच खालाल।			
गगड	माणपत्र जे खाली	नमूद भागधारन	कांच्या नावे होते	ते हरवले आहेत.				
a.	भागधारकाचे	फोलिओ	प्रमाणपत्र	अनुक्रमांक भागांची				
ñ.	नाव	क्र.	क्र.		संख्या			
٠.	इस्साक पुत्रन	६३४९१५२	००३०८०८२१	२७३५८८३१ ते २७३५८९८५	१५५ रु.२/ - दर्शनी मुल्य			
	र्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, उपरोक्त भागप्रमाणपत्रासह कोणताही खरेदी किंवा अन्य व्यवहार करू							
ये.	जर कोणा व्यक्ती	स सदर भागप्र	माणपत्राबाबत का	ाही दावा असल्यास त्यांनी कंप	नी किंवा त्यांचे निबंधक व			
ппе	वे. जर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्रावाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधक व गहस्तांतर प्रतिनिधी डाटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड, प्लॉट क्र.बी-५, भाग बी, क्रॉसलेन, एमआयडीसी,							

मरोळ, अंथेरी (पुर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९३ वेथे सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, तद्नंत दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुव्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. ठेकाण: मुंबई

पुत्रन नदुमोलध



दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३.

कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ दूर.: ०२२-४९७६३२०३, ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट: www.damodargroup.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(क.लाखात)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले नऊमाही	संपलेली तिमाही
	३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	92333.८८	રૂ૪७९૧.५२	94984.89
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२४७.०२	(१६९.१९)	2.८३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२४७.०२	(१६९.१९)	2.८३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२४७.०२	(१६९.१९)	9.६६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१६०.५४	৭९७३.४३	93.90
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/– प्रती)	ч	ч	ч
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/– प्रत्येकी) (अखडीत व खडीत कार्यचलनाकरिता)			
– मूळ व सौमिकृत (रु.)	0.98	9.58	(0.90)
Pa .			

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजर सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

मंडळाच्या आदेशान्वये दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता अरुणकुमार बियानी

दिनांक: ०५ फेब्रुवारी, २०२५ अध्यक्ष (डीआयएन:०००१६५१९) ठिकाण: मुंबई



CIN: L24115MH1986PLC048126

Regd. Off. & Fact.: Plot No. 41/3 & 41/5, Village Lohop, Lohop Chowk Rd., Tal. Khalapur - 410 202.

Dist. Raigad. Maharashtra; E-mail: tulaseebio@gmail.com **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2024 (₹ In Lakho

	Quarter	Year to date	Quarter		
	ending	figures for	ending		
Particulars Particulars	31/12/2024	31/12/2024	31/12/2023		
	Unaudited	Unaudited	Unaudited		
Total Income from operations	-	-	-		
Net Profit / (Loss) for the period					
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.87)	(9.03)	(3.58)		
Net Profit / (Loss) for the period before Tax,					
(after Exceptional and/or Extraordinary items)	(1.87)	(9.03)	(3.58)		
Net Profit / (Loss) for the period after Tax,					
(after Exceptional and/or Extraordinary items)	(1.87)	(9.03)	(3.58)		
Total comprehensive Income for the period [Comprising Profit/					
(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income]	(1.87)	(9.03)	(3.58)		
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	583.60	583.60	583.60		
Earnings per equity Share (of Rs.10/- each) (Not annualised)	-	-	-		
(a) Basic	-	-	-		
(b) Diluted	-	-	-		

- 1) The above is an Extract of the detailed format of results for quarter ended on 31st December 2024 filed with the Stock Exchanges under Regulation - 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulation, 2015, the full format of the standalone quarterly results are available on the website of BSE Ltd v bseindia com) and the Company's website(www.tulaseebio.com).
- 2) The financials have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 IND-AS to the extent applicable. The Company has adopted IND-AS beginning 01st April, 2017 with transition date 01stApril, 2016.
- 3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 05.02.2025.

By Order of the Board of Directors For Tulasee Bio-Ethanol Ltd. Kapil Nagpa

Date: 05.02.2025

जाहीर निविदा सुचना

वन परिक्षेत्र अधिकारी , तुळशी , संजय गांधी राष्ट्रीय उद्यान , बोरीवली अंतर्गत खालील नमूद केलेल्या कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या शासन नोंदणीकृत बेरोजगार अभियंता यांना दिनांक ७/२/२०२५ ते १३/२/२०२५ या दिवशी दुपारी २.०० वाजे पर्यंत विनामुल्य ब- १ निविदा फार्म उपलब्ध होईल. इच्छुक असणाऱ्या शासन नोंदणीकृत बेरोजगार अभियंता यांनी वेळीच त्यांचे निविदा प्राप्त करून योग्यरित्या भरून ब- १ निविदा बंद लिफाफा मध्ये सादर

कर	करावे.						
अ. क्र.	कामाचे नांव	निविदा रककम					
1	Construction of Bituminous Road near Hume Pipe Drain No:3 on Bhandup Borivali Main Road	806638.00					
2	Construction of Bituminous Road near Thakurpada Junction on Bhandup Borivali Main Road	800882.00					
3	Construction of Bituminous Road between Hume Pipe Drain No:32 & 33 on Bhandup Borivali Main Road	795112.00					
4	Construction of Bituminous Road near Hume Pipe Drain No:33 on Bhandup Borivali Main Road	803762.00					
5	Construction of Bituminous Road at Bridge near Vihar Nursery	804331.00					
6	Construction of Bituminous Road Between Mori No.32 & Hatti Gate Junction.	782446.00					
7	Construction of Bituminous Road near Hatti Gate Junction. on Bhandup Borivali Main Road	806638.00					
8	Construction of Bituminous Road near steep gradient on Main Road	806638.00					
9	Construction of WBM Road from Ch: 1250.00 to 1565.00 m on Bamboo Hut Trail Line	788375.00					
10	Construction of WBM Road from Ch: 1565.00 to 1870.00 m on Bamboo Hut Trail Line	763349.00					
11	Construction of WBM Road from Ch: 1870.00 to 2180.00 m on Bamboo Hut Trail Line	775862.00					
12	Construction of WBM Road from Ch: 2180.00 to 2485.00 m on Bamboo Hut Trail Line	763349.00					
13	Construction of WBM Road from Ch: 315.00 to 630.00 m on Bamboo Hut Trail Line	788375.00					
14	Construction of WBM Road from Ch: 630.00 to 940.00 m on Bamboo Hut Trail Line	775862.00					
15	Construction of WBM Road from Ch: 940.00 to 1250.00 m on Bamboo Hut Trail Line	775862.00					
16	Construction of WBM Road Between Mori No. 6 & 7 on Bhoot Bangalow Road	789310.00					
सुच	सुचना						

- सदरील निविदा दिनांक १३/२/२०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजे पर्यंत स्वीकारल्या जातील.
- . भरलेल्या निविदा बंद लिफाफा मध्येच सादर करणे बंधनकारक असेल .
- 3. तंत्रिक कारण उद्भवल्यास निविदा नाकारणे किंवा फेर बदल करणेचा हकक या
- 4. प्राप्त झालेल्या निविदा दिनांक १३/२/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता उपस्थित

असलेल्या ठेकेदार समोर उघडण्यात येईल. वन परिक्षेत्र अधिकारी

बाहीर सूचना

येथे जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशिल शिल्पम सहकारी गृहनिर्माण संस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरतुदीनुसार नोंदणीकृत संस्था आहे, बेअरिंग नोंदणी क्र.बीओएम(डब्ल्यूपी)/एचएसजी(टीसी)/१०३९-८४-८५, त्यांचे कार्यालय चिंचोली बंदर रोड. मालाड (पश्चिम), मुंबई येथे आहे, माझे अशिल आणि त्याच्या अधिकृत सदस्य व्यापलेल्या अनुसूचित

पुनर्विकासाच्या उद्देशाने ते मे.ऑर्नेट स्ट्रक्चर्स ही एक भागीदारी संस्था आहे जी विकासक म्हणून काम करते परंतु माझे अशिल (सोसायटी) परिसराच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेत सहकार्य न झाल्यामुळे आणि विलंब झाल्यामळे. माझ्या अशिलाने आणि त्यांच्या सदस्यांनी ०७.०६.२०२४ आणि १६.१२.२०२४ रोजी सोसायटी परिसरात झालेल्या त्यांच्या एस.बी.जी.एम.मध्ये एकमताने ठराव मंजूर केला आणि मे.ऑर्नेट स्ट्रक्चर्स यांच्याशी संबंधीत येथे दिलेल्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या अनुसूचित मालमत्तेच्या संदर्भात त्यांच्या सोसायटीच्या जागेच्या विकासाचा अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेतला

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशिल शिल्पम सहकारी गृहनिर्माण संस्थेने, अनुसूचित मालमत्तेचे मालके, मला माझे अशिल आणि मे.ऑर्नेट स्ट्रक्चर्स यांच्यामध्ये निष्पादित नोंदर्ण क्र.बीआरएल-०६-६२६५-२०२३ असलेल्या विकास कराराच्या रहीकरणासाठी कागदी सचना जारी करण्यास सांगितले, माझ्या अशिलाने ०८.०१.२०२५ रोजी दिलेल्या सूचनेद्वारे निलंबित केले आणि १५.०१.२०२५ रोजी पाठवले. कोणत्याही परिस्थितीत, अत्यंत सावधगिरी बाळगुन, माझ्या अशिलाने आणि सोसायटीच्या सदस्यांनी सदर विकासकाला दिलेला पुनर्विकास योजनेअंतर्गत सदर विकास करार आणि विकासाचे अधिकार तात्काळ प्रभावाने मागे घेतले, रद्द केले, निरस्त केले आणि संपुष्टात

कृपया लक्षात ठेवा की, या जाहीर सूचनेद्वारे माझे अशिल माझ्या अशिलांच्या सदस्यांनी मे.ऑर्नेट स्टुक्चर्स सोबत तात्काळ प्रभावी असलेला विकास करार रह करतो. निरस्त करतो आणि समाप्त करतो. प्रत्येक व्यक्तीने वरील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे आणि मे.ऑर्नेट स्ट्क्चर्स म्हणून ज्ञात सदर विकासकाशी व्यवहार करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. माझ्या अशिलांच्या कोणत्याही बार्बीबाबत, सदर विकास करारांतर्गत किंवा अन्यथा. असे करणारी कोणतीही व्यक्ती स्वतःच्या जोखमीव आणि परिणामावर असे करेल आणि अशी कृती /च्यवहार माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही.

मालमत्तेची अनुसूची सध्या शिल्पम सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून ज्ञात इमारतीसह जमीन, नोंदणी क्र.बीओएम(डब्ल्युपी)/एचएसजी(टीसी)/१०३९-८४-८५, बेअरिंग सी.टी.एस. क्र.१२८९ आणि १२८९ /१, समारे ६५७,६१ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले महसल गाव - मालाड दक्षिण, तालका-बोरिवली, जिल्हा- एम.एस.डी., मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यांमध्ये येथील सर्व भाग व खंड ज्याचे खालीलप्रमाणे चतुसिमा आहे:

पर्वेकडे वा त्या दिशेने: अंतर्गत रस्ता. पश्चिमेकडे वा त्या दिशेने: सी.टी.एस.क्र.१२८८ आणि १२६६ असलेल्या प्लॉटची सीमा उत्तरेकडे वा त्या दिशेने: विद्यमान एमसीजीएम १८.३० मीटर रुंद रस्त्याची सीमा दक्षिणेकडे वा त्या दिशेने: सी.टी.एस.क्र.१२८५ आणि १२८६ असलेल्या प्लॉटची सीमा

दिनांक: ०६/०२/२०२५ ठिकाण: मुंबई

अनिल डी पाटील वकिल उच्च न्यायालय

....अर्जदा

बी/२५. अशोका सपर मार्केट. पाटकर कॉलेज जवळ. एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-१०४

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी,

हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१. चाफे विकास नागरी सहकारी पतपेढी मर्या.

पत्ता : मंत्री चाळ, कालिनकर वाडी, वीर मकरंद घाणेकर मार्ग

विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७ अनुक्रमांक १ ते २१

२० महेश मारुती लोगडे

२१ अनिकेत अनंत पळसमकर

जाब देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल रावा रक्कम जाब दिनांक क्रमांक रुपये टेणार क्र. १ शंकर गोविंद पाटील १८/१२/२४ ६७५१ ९१२३८ १ २ दिलाराम पांड्रंग ढसाळ १८/१२/२४ ६७५१ ९१२३८ 3 🔞 मिनोज गोविंद कातकर 82/89/98 8949 94283 ş ४ अनिकेत अनंत पळसमक ६७५३ ९७७४० ५ सचिन विद्याधर शर्मा १८/१२/२४ ६७५३ ९७७४० 2 ६ सुभाष निळु गुरव १८/१२/२४ ६७५४ ९१४८९ ą १८/१२/२४ ६७५४ ९१४८९ 3 ८ सिभाष निळु गुरव १८/१२/२४ દ છ ५ ५ 88389 8 ६७५५ ९ । शंकर गोविंद पाटील १८/१२/२४ ९१६४४ 2 84/83/38 १० महेश मारुती लोगडे ६७५५ ९१६४४ æ ११ दत्ताराम पांडुरंग ढसाळ १८/१२/२४ ६७५६ ९३९१७ 8 १२ सुभाष निळु गुरव १८/१२/२४ ९३९१७ ६७५६ १३ प्रविण पांडुरंग बागुल १८/१२/२४ ६७५७ ९३२९७ १४ विट्ठल सदानंद नर 84/88/88 દ હ ૫ હ 93299 ą संदीप मधुकर बाईत १८/१२/२४ ६७५७ ९३२९७ १६ विट्ठल सदानंद नर १८/१२/२४ ६७५८ 68888 8 १७ प्रविण पांडुरंग बागुल १८/१२/२४ ६७५८ 88888 P १८ संदीप मधुकर बाईत १८/१२/२४ ६७५८ 98888 3 १९ विट्ठल सदानंद नर १८/१२/२४ 3

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टरपोस्टाने समन्स पा

१८/१२/२४

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १४/०२/२०२५ रोजी दुपारी १२.३० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे.

या नोटीमीटारे उपरोक्त प्रतिवादी यांना अमेरी कलतिएयात रोते की वरील तारखेम आएए। वेलेवर राज्य न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द

म्हणून आज दिनांक २४/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मंबई.

६७५९

६७६०

१८/१२/२४ ६७६० ९२७३२

१०३४९७

९२७३२

१



(Director) DIN: 01929335

> दूकान क्र.५ व ६, चावला प्लाझा, प्लॉट क्र.१४/१५, सैक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. दूर : ०२२-२७५८०५१३, २२४६०५७५४८. सीआयएनः U65922MP1991PLC006427

अधिनियमाच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना वर्तमानपत्रात प्रकाशित केली जाईल जेव्हा ती वितरित न करता परत केली जाईल आणि स्वीकारण्यास किंवा स्वीकारण्यास नकार दिला जाईल.

येथे सूचना देण्यात येते की, खालील कर्जदार/सह-कर्जदार आणि जामीनदार यांनी सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडकडून मिळवलेल्या कर्ज सुविधेचे मुद्दल आणि व्याज भरण्यात कसूर केली आहे आणि कर्जाचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. सिक्युरिटायझेशन अँड री-कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यांवर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, परंतु त्या परत करण्यात आल्या नाहीत आणि कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदारांनी त्यांना मान्यता दिली नाही आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळिविण्यात येत आहे.

अ.	कर्जदार आणि जामीनदाराचे	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता	एनपीए दिनांक, मागणी सूचना,
蛃.	नाव		थकबाकी रक्कम (रू.)
१	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.ए-२०५, दुसरा मजला, आदित्य कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र.२१,	०५.१०.२०२४, २०.१२.२०२४
1	४८४४०००८७५००	सेक्टर-७, कामोठे, ता.पनवेल, जिल्हा रायगड -४२१५०३.	रू.३,४६,८४४/- + व्याज
1	श्री. अशोक विठ्ठल शिरगावकर		+ इतर सर्व शुल्क
L	आणि श्री. सुभाष तुकाराम धावडे		, and the second se
२	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.१०२, पहिला मजला, चंद्रेश निकेतन, एफ विंग, लोढा	०४.१०.२०२४, १३.१२.२०२४
ı	००७०२०७०००४५२०	हेवन, निलजे गाव, डोंबिवली (पूर्व) - ४२१२०४	रू.३,१३,२१७/- + व्याज
1	श्री. दीपक भगवान जाधव		+ इतर सर्व शुल्क
L	श्री. पांडुरंग एस भांगरे		·
3	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.७१२, ७ वा मजला, एक्झार्बिया वांगणी, इमारत क्र.जे-७,	०८.०८.२०२३, २०.१२.२०२४
1	००७०२३१०००११६	अ.क्र.१०, १८, १९, २३ आणि २४, गाव - खड्याचापाडा, वांगणी,	रू.१,२७,२३१/- + व्याज
ı	श्री . इंदर शाह आणि	तालुका कर्जत, जिल्हा रायगड - ४२१५०३.	+ इतर सर्व शुल्क
	श्रीमती मुन्नीदेवी इंदर शाह		
8	कर्ज खाते क्र.	फ्लॅटक्र.जी-२०२, चंद्रेश पॅराडाईज कोहौसो, लोधा हेवन, निलजे,	२४.०९.२०२४, १३.१२.२०२४
1	००७०२०७०००४४६१	डोंबिवली (पूर्व)-४२१२०१.	रू.३,४४,५०४/- + व्याज
1	श्री. रवींद्र जयराम सावंत आणि		+ इतर सर्व शुल्क
L	श्रीमती मणिबाई श्यामजी सोलैया		·
4	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.ए२-०१२, तळमजला, इमारत क्र.ए२, फेज-१, एक्झार्बिया	०९.१२.२०२४, ०७.०१.२०२५
1	००७०२३१००००६७	वांगणी, अ.क्र. १०/१, १८/२, १९/३, १८/४,१९/१बी, १९/४,	रू.३,२५,८१५/- + व्याज
	श्री. कार्तिक रमेश पुजारी आणि	२३/१, २३/२, २४/१४, २३/४, २४/१७, पोस्टखड्याचा पाडा,	+ इतर सर्व शुल्क
1	श्री. रमेश श्रीधर पुजारी	तालुका कर्जत, जिल्हा रायगड-४२१५०३.	

पर्यायी सूचना देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. वरील कर्जदार/सह-कर्जदार आणि जामीनदार (ज्यांना) (लागू असल्यास) यांना या सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जर असे झाले नाही तर या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या मुदतीनंतर, सिक्युरिटायझेशन अँड री-कन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उपकलम (४) अंतर्गत पुढील पावले उचलली जातील.

दिनांक : ०५.०२.२०२५ ठिकाण: मुंबई

सही/ प्राधिकृत अधिकारी,

सेंट बैंक होम फायनान्स लिमिटेड

एशिया कॅपिटल लिमिटेड

सीआवएन: एल६५९९३एमएच१९८३पीएलसी३४२५०२ नोंदणीकृत कार्यालय: २०३, अक्षिज्ञ ॲब्हेन्डु, सीटीएस-१३८१, रेल्बे क्रांसिंग बहुभभाई पटेल रोडजबळ, बिलेपालें (पश्चिम), मुंबई-४०००५६.

फोन:०२२–२६१००७८७/८०१/८०२. ई–मेल: www.asiacapital.in, ई–मेल: info@asiacapital.in ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

						(रु. रक्कम)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली नऊमाही	संपलेली नऊमाही	संपलेले वर्ष
तपशील	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	90.00	93.84	93.20	83.96	३८.९६	48.84
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	99.39	९.८२	₹.0८	३२.२८	9८.२०	રહ.५४
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	99.39	९.८२	₹.0८	३२.२८	9८.२०	રહ.५४
करानंतर कालायधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)						
(अपयादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	۷.۷۹	७.६२	୪.७८	२५.१३	93.63	२०.४६
कालायधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न						
(कालायधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)						
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	۷.۷۹	७.६२	8.0८	२५.१३	93.63	२०.४६
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	३०९.२०	३०९.२०	३०९.२०	३०९.२०	३०९.२०	३०९.२०
राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या						
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	964.00.
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१० प्रत्येकी)						
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
৭. मूळ	0.26	0.28	0.94	0.69	0.84	0.६६
२. सौमिकृत	0.26	০.২४	0.94	0.69	0.84	0.६६
टिप:						

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कपि लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०५ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या समेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी निष्पादित करून सूचिबद्धता करारनामानुसार अ-फेरबदल अहवाल दिले लाआहे.

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु कालावधीच्या वर्गीकरणासाठी पुर्ननमुद केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कपिच सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कपिच संपूर्ण नमुना कंपनीच्या https://www.asiacapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

कॅपिटल लिमिटेडकरि संतोष सुरेश चौधरी

डीआयएन:०५२४५१२

स्थळ : मुंबई दिनांक: ०५.०२.२०२५

BNP PARIBAS MUTUAL FILM

Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)

Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: 201(A) 2nd Floor, A wing, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Mumbai, Maharashtra, India - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 1800 267 0189

NOTICE NO. 7/2025

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of Baroda BNP Paribas Arbitrage Fund ("Scheme"), that following shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan under the Scheme with Monday, February 10, 2025^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of the Plans/Options	NAV per unit as on February 04, 2025 (face value per unit of ₹10/-)	Distribution per unit** (₹)
Baroda BNP Paribas Arbitrage	Regular Plan - Monthly IDCW Option	10.3860	0.06
Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10.8656	0.06

or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

- The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.
- Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Sd/-

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Oxford Industries Limited

CIN - L17112MH1980PLC023572

Regd. Office: G. No. 4, Roxana Building, Ground Floor, M. Karve Road, Mumbai-400020. E-mail: oxford_industries@yahoo.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED

31ST DECEMBER, 2024 (Rs.in lacs) Quarter Quarter Quarter Nine Months Nine Months Vear

Date: February 05, 2025

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31/12/2024 (Unaudited)	Quarter ended 30/9/2024 (Unaudited)	Quarter ended 31/12/2023 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2024 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2023 (Unaudited)	Year ended 31/3/2024 (Audited)
1	Income :						
	a) Revenue from Operations	71.44	78.41	87.53	209.98	235.99	325.00
	b) Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.02
I_	Total Income	71.44	78.41	87.53	209.98	235.99	325.02
2	Expenses:					0.00	
	a) Cost of Material Consumed	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	b) Purchase in Stock-in-Trade	66.26	70.78	78.99	192.53	210.81	293.65
	c) Changes in Inventories of finished goods,	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	work-in-progress and stock-in-Trade d) Employee benefits expenses	0.61	0.00	0.00	1.75	2.33	3.19
	e) Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00	2.33 0.00	0.00
	f) Depreciation and Amortisation expenses	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	g) Other Expenses	3.81	3.46	2.86	10.65	12.36	18.64
	Total Expenses:	70.68	74.81	82.76	204.93	225.50	315.48
3	Profit / (Loss) from operations before	0.76	3.60	4.77	5.05	10.49	9.54
ľ	exceptional items and tax (1-2)	0.70	0.00	7.11	0.00	10.45	3.01
4	Exceptional Items:Expenses/(Income)	46.64	0.00	0.00	46.64	0.00	0.00
5	Profit/(Loss) before tax (3+4)	(45.88)	3.60	4.77	(41.59)	10.49	9.54
6	Tax Expenses:	(10.00)	5.55		(
	Current Tax	-	-	-	-	-	-
	Previous Tax		-		-	0.09	0.09
	Deferred Tax		-	-	-	-	
7	Net Profit/(Loss) after tax (5-6)	(45.88)	3.60	4.77	(41.59)	10.40	9.45
8	Other Comprehensive Income	-	-	-	-	-	
9	Total Comprehensive Income for	(45.88)	3.60	4.77	(41.59)	10.40	9.45
	the period(7+8) after tax						
10	Profit/(Loss) for the period attributable to:						
	a) Owners of the company	(45.88)	3.60	4.77	(41.59)	10.40	9.45
l l	b) Non-Controlling Interest	-	-	-	-	-	-
11	Total Comprehensive Income attributable to:	/					
	a) Owners of the company	(45.88)	3.60	4.77	(41.59)	10.40	9.45
امرا	b) Non-Controlling Interest				-	-	-
12	Paid-Up Equity Share Capital	593.60	593.60	593.60	593.60	593.60	593.60
13	(Fave Value Rs.10/- per share) Other Equity						/74.4.40\
14					-	-	(714.42)
'4	Earning per share(before extraordinary items) Basic(Rs.)	0.01*	0.06*	0.08*	0.08*	0.17*	0.16
	Diluted(Rs.)	0.01*	0.06*	0.08*	0.08*	0.17*	0.16
	Earning per share(after extraordinary items)	0.01	0.00	V.00	0.00	V. 17	0.10
	Basic(Rs.)	(0.77*)	0.06*	0.08*	('0.70*)	0.17*	0.16
	Diluted(Rs.)	(0.77*)	0.06*	0.08*	(0.70*)	0.17*	0.16
	* Not annualised	(0.17)	0.00	0.55	(0.70)	3.17	0.10
Not							

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 4th

- February,2025.
- The company is in a Single Segment- 'Textiles'
- Previous period figures have been re-grouped / re-arranged whereever considered necessary. The above results have been prepared on going concern assumption basis.
- Exceptional Items relate to BSE SOP fines/penalties of earlier years/periods which have been paid to BSE(under protest) during the quarter ended 31st December,2024. The company has preferred an appeal with Hon'ble Securities Appellate Tribunal, Mumbai against BSE SOP fines and penalties under
- Appeal No.137/2024 dt.18/03/2024. BSE had suspended the securities of the company w.e.f.15/01/20 as per Notice No.20200114-18 dt. 14/01/2020 due to non revival of operations. The company has revived the operations from fourth quarter of Financial Year 2022-23.

Further, the company has submitted various documents/ details/ explanations etc as required by BSE from time to time and has requested BSE for revocation of suspension of its securities.

For Oxford Industries Limited

Chairman & Managing Director

Date: February 04, 2025.

(Mazher N. Lalla)